


जितक्या लवकर तुम्ही निवृत्तीचे नियोजन कराल, तितक्या लवकर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल!



निवृत्ती ही तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अधिक करू शकता. परंतु प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत याची खात्री करण्यासाठी, आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यापासूनच म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय ठेवू शकता.



लवकर सुरुवात करा

5 वर्षांच्या विलंबामुळे समान उद्दिष्टाची रक्कम गाठण्यासाठी तुम्हाला मासिक हप्त्यांमध्ये दुप्पट खर्च करावा लागतो, त्यामुळे आपण जितक्या लवकर बचत सुरू कराल तितकाच दीर्घकालीन लाभ मिळेल.



महागाईवर मात करण्याचे ध्येय

आपण वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करत असताना, महागाईवर मात करण्यास मदत करू शकणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूक निवडा, जसे की इक्विटी-आधारित म्युच्युअल फंड.



तुमचे जोखीम प्रोफाइल जाणून घ्या

तुमच्या जोखीम प्रोफाइलनुसार गुंतवणूक करणे हा प्रारंभ करण्याचा एक चांगला मार्ग आहे; हे सुनिश्चित करते की तुमची गुंतवणूक तुमच्या अपेक्षा आणि आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करते.



स्थिर उत्पन्नाचे नियोजन करा

योग्य नियोजनासह, तुम्ही नियमित पेआउटचे लक्ष्य ठेवू शकता जे सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) च्या माध्यमातून तुमच्या दैनंदिन खर्चाची काळजी घेऊ शकतात.



टॉप अप तुमच्या गुंतवणुकीला चालना देऊ शकतात

एसआयपी टॉप अप वापरल्याने तुमच्या गुंतवणुकीला वेळोवेळी चालना मिळू शकते जेणेकरून तुम्हाला कमी कालावधीत तुमच्या ध्येयाची रक्कम गाठण्यात मदत होईल.



कंपाऊंडिंगचा लाभ मिळवा

जेव्हा तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्या गुंतवणुकीवरील कंपाऊंडिंग परिणामामुळे तुम्ही तुमचे पैसे वाढण्यास वेळ देता.

एचएसबीसी म्युच्युअल फंडद्वारे एक गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता उपक्रम

वन-टाइम नो योर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया, सेबी स्कोअर (<https://scores.sebi.gov.in/scores-home>) यासह तक्रार निवारण प्रक्रियेसाठी <https://grp.hsbc/KYC> येथे भेट द्या. गुंतवणूकदारांनी केवळ नोंदणीकृत म्युच्युअल फंडमध्येच व्यवहार करावेत, ज्यांची पडताळणी सेबीच्या वेबसाइटवर इंटरमीडिएरीज/मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स (<https://www.sebi.gov.in/intermediaries.html>) अंतर्गत करावी. एचएसबीसी म्युच्युअल फंडने हाती घेतलेल्या सर्व 'इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड अवेअरनेस इनिशिएटिव्ह्ज' च्या तपशीलांसाठी, गुंतवणूकदार एचएसबीसी म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवरील 'इन्व्हेस्टर एज्युकेशन' विभागाचा संदर्भ घेऊ शकतात.

दस्तऐवज केवळ भारतीय अधिकारक्षेत्रात वितरणासाठी आहे आणि भारताबाहेरील किंवा अनिवासी भारतीयांसाठी नाही. भारताबाहेरील कोणी अॅक्सेस केल्यास एचएसबीसी म्युच्युअल फंड कोणत्याही उल्लंघनासाठी जबाबदार राहणार नाही. अधिक माहितीसाठी, वेबसाइट पहा.

म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.